



DELPHI/SEC/2023-24/63

15th February, 2024

BSE Ltd.

Corporate Relation Department,
Listing Department,
Rotunda Building, PJ Towers,
Dalal Street, Mumbai – 400 023.

Scrip Code : 533452

National Stock Exchange of India Ltd.

Listing Department
Exchange Plaza, C-1, Block- G,
Bandra Kurla Complex
Bandra (East) Mumbai–400 051

NSE Symbol: DELPHIFX

Sub.: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

In continuation to our letter bearing no. DELPHI/SEC/2023-24/61 dated 13th February, 2023 for approving the Unaudited Financial Results of the Company for the 3rd Quarter/9 Months ended 31st December, 2023 along with the Limited Review Report of the Statutory Audit and pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith extract of newspaper copies of aforesaid Unaudited Financial Results, published in newspapers on 14th February, 2024 & 15th February, 2024.

This is for your kind information and record please.

Thanking You,

For DELPHI WORLD MONEY LIMITED

(ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)

**SHIVAM AGGARWAL
COMPANY SECRETARY
MEM. NO. ACS 55785**

Encl: as above

**DELPHI WORLD MONEY LIMITED
(ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)**

Regd. Office: 8th Floor, Manek Plaza, Kalina CST Road, Kolkalyan, Santacruz (E), Mumbai, Maharashtra-400098

Website: www.indiaforexonline.com . E. mail : corp.relations@ebixcash.com . Phone: [+91-22-68649800](tel:+91-22-68649800)

CIN: L65990MH1985PLC037697

DHPMPURE SPECIALITY SUGARS LIMITED

CIN: L24112UP1992PLC014478
Regd. Office: Village Pallawala, Tehsil- Dhampur, Bijnor, Uttar Pradesh-246761
Corp. Office: 24, School Lane, Near World Trade Center, New Delhi-110001

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of the Company (CIN L24112UP1992PLC014478) will be held on Thursday, 07th March, 2024 at 01.30 P.M. (IST) at Village Pallawala, Tehsil- Dhampur, Bijnor, Uttar Pradesh-246761 to transact the business set out in Notice of EGM.

The Notice of EGM along with the Explanatory Statement has been sent to the members through permitted mode on February 13th, 2024.

The Notice calling EGM is also available on the Company's website (www.Dhampurgreen.com). Members may also download the Notice from the Company's Website or may request a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company.

Pursuant to Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company is providing to its members facility to cast their vote by electronic means (e-voting) on all the resolutions set forth in the notice of EGM. The E-Voting period commences on Monday, 04/03/2024 at 9:00 A.M. and ends on Wednesday, 06/03/2024 at 17:00 P.M.

The Board has appointed Mrs. Uma Verma, Practising Company Secretary (Membership No. 41116), as the Scrutinizer to scrutinize the E-Voting process in a fair and transparent manner.

The Members are further informed that:

a) Remote E-Voting shall not be allowed beyond 17:00 P.M. on 6th March, 2024.

b) The facility for voting through Ballot Paper shall be made available at the meeting only to those members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting facility.

c) EVEN: 127859

d) A Member may participate in General Meeting even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting.

e) The Shareholders holding shares either in Dematerialized or in Physical Mode, as on cut off date (29th February, 2024) may cast their vote electronically.

f) The Shareholders who acquired shares and became members of the company after the dispatch of Notice of the EGM may obtain login ID and password for e-voting by sending email to evoting@nsdl.com.

Process for those members whose email ids are not registered with the DPs/RTA for procuring USER ID and password and registration of email ids for e-voting for the resolutions set out in the notice

a. In case shares are held in physical form - Register/update the details in prescribed form ISR-1 and other relevant forms with Registrar and Share Transfer Agents of the Company, MAS Services Limited at T-34, 1Ind Floor, Okhla Industrial Area Phase-II, New Delhi - 110020 or through email at info@masserv.com.

b. In case shares are held in Demat Form- Register/update the details in your demat account, as per process advised by your Depository Participant (DP).

In case of any query/grievance(s) connected with the electronic voting members may please refer to Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to evoting@nsdl.com or the grievances can be addressed to the Company Secretary at the Registered Office of the Company or email id - cs@dhpmpuregreen.com.

For Dhampur Speciality Sugars Limited
Date: 13th February, 2024
Place: New Delhi

Aneesh Jain
Company Secretary

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the Borrower/Co-Borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Rules.

Table with columns: Name of the Borrower(s) / Co-Borrower(s), Description of the Secured Asset (Immovable Property), Total Outstanding Due (Rs.), Demand Notice Date, Date of Possession Taken. Includes details for Mrs. Neetu Bhatt, Mr. Deepak Kumar, and Prospect No. IL10105923.

For further details please contact to Authorised Officer at Branch Office: Soo 21, 6th Floor, Ludhiana Ferozganjhi Market, Ludhiana, Punjab - 141001 or Corporate Office: Plot No. 38, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana Place: Ludhiana, Date: 14-02-2024

Sd/- Authorised Officer, For IFL-Home Finance Ltd.

HONDA INDIA POWER PRODUCTS LIMITED

Regd. Office : 409, DLF Tower 8, Jasola Commercial Complex, New Delhi -110025
CIN: L40103DL2004PLC203950
Website : www.hondaindiapower.com, E-mail : ho.legal@happ.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

Table with columns: S. No., PARTICULARS, Quarter ended 31 Dec 2023, Nine Months ended 31 Dec 2023, Quarter ended 31 Dec 2022, Year ended 31 Mar 2023. Includes Total Income from Operations, Net Profit, Total Comprehensive Income, Equity Share Capital, Reserves, Earnings per equity share.

Note: The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and on behalf of the Board of Directors of Honda India Power Products Limited

Sd/- Shigeki Iwama
CMD and President & CEO
DIN: 10075458

Date: February 12, 2024

Form No. INC-26

(Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014)
Before the Central Government, Regional Director, Northern Region, New Delhi

In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND
In the matter of S K SCIENTIFIC INSTRUMENTS PRIVATE LIMITED (CIN: U74999DL1988PTC031231) having its Registered Office at C/O NAMAN SCIENTIFIC & CHEMICALS, 5596/34, BASTI HARPHOOL SINGH, SADAR THANA, DELHI-110006

Applicant Company / Petitioner
NOTICE is hereby given to the General Public that the Applicant Company proposes to make application to the Central Government under Section 13(4) of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Thursday, 14th December, 2023 to enable the Company to change its Registered Office from "National Capital Territory of Delhi" to the "State of Uttar Pradesh".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post his /her objections supported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition to the Regional Director, Northern Region, Ministry of Corporate Affairs, B-2 Wing, 2nd Floor, Pt. Deendayal Arjundevya Bhawan, CGO Complex, New Delhi-110003, within fourteen (14) days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its Registered Office at the address mentioned below- C/O NAMAN SCIENTIFIC & CHEMICALS, 5596/34, BASTI HARPHOOL SINGH, SADAR THANA, DELHI-110006

For & on behalf of S K SCIENTIFIC INSTRUMENTS PRIVATE LIMITED Sd/- MDUD AGARWAL (DIRECTOR) DIN: 00289222

Date : 13.02.2024
Place : Delhi

DEBTS RECOVERY TRIBUNAL CHANDIGARH (DRT 2)

SCO 33-34-35, 1st Floor, Sector 17-A, Chandigarh (Additional Space allotted on 3rd & 4th floor also)
Case No.: OA/1549/2023

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

PUNJAB NATIONAL BANK Vs M/s MEDICAL SOLUTIONS

To, (2) Sh. Sunder Pal S/o Brj Pal A-303, Ground Floor, Near PNB, Sector 3, Vaishali Vashundhra, Sahibabad, Ghaziabad, Uttar Pradesh - 201010. (4) Sh. Mahesh Chand Sharma S/o MC Sharma Rio House No. 68, Pocket D, LIG Flats, GTB Enclave, Nand Nagri, Delhi - 110093, North, Delhi - 110093.

SUMMONS WHEREAS, OA/1549/2023 was listed before Hon'ble Presiding Officer / Registrar on 08.02.2024.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 56,05,826.47 (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under-

(i) To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;

(ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;

(iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;

(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and / or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 24.06.2024 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.

Signature of the Officer Authorised to issue summons
Debts Recovery Tribunal Chandigarh (DRT 2)

Ind-Swift Laboratories Ltd.

Regd. Off.: SCO 850, Shivalik Enclave, NAC Manimajra, Chandigarh - 160 101
Ph: +0172-2730503, 2730920 | Website: www.indswiftlabs.com | CIN L24232CH1995PLC015553

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED 31ST DEC 2023 (₹ in Lacs)

Table with columns: PARTICULARS, Quarter Ended 31.12.2023, Quarter Ended 30.09.2023, Quarter Ended 31.12.2022, Nine Month Ended 31.12.2023, Nine Month Ended 31.12.2022, Year Ended 31.03.2023, Quarter Ended 31.12.2023, Quarter Ended 30.09.2023, Quarter Ended 31.12.2022, Nine Month Ended 31.12.2023, Nine Month Ended 31.12.2022, Year Ended 31.03.2023. Includes Total Income, Profit/Loss, Net Profit, Total Comprehensive Income, Paid up Equity Share Capital, Reserves, Net Worth, Debt Equity Ratio, EPS, Basic, Diluted, Capital Redemption Reserve, Debt service Coverage ratio, Interest Service Coverage Ratio.

Note: (1) The above Unaudited Standalone & Consolidated financial results for the quarter ended Dec 31, 2023 of Ind-Swift Laboratories Limited (The Company) have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 12, 2024 (2) The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated unaudited financial results for the Quarter ended Dec 31, 2023 filed with the stock exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Ind-Swift Laboratories Limited Sd/- N R Munjal Chairman and Managing Director

Place: Chandigarh Date: 12.02.2024



PNB Housing Finance Limited

Regd. Office : 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001, Ph : 011-23357171, 23357172, 23705414, Website : www.pnbhousing.com BRANCH OFFICE: 8TH FLOOR, DCM BUILDING, 16, BARAKHAMBRA ROAD, NEW DELHI-110001

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealing with the properties will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Table with columns: S. No., Loan Account No., Name of the Borrower/Co-Borrower/Guarantor, Demand Notice Date, Amount Outstanding, Date of Possession Taken, Description Of The Property Mortgaged. Includes details for HOU/DEL/1021919843.

PLACE:- DELHI, DATE:- 13.02.2024 AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LTD.

PNB Housing Finance Limited

Regd. Office : 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001, Ph : 011-23357171, 23357172, 23705414, Website : www.pnbhousing.com BRANCH OFFICE: 8TH FLOOR, DCM BUILDING, 16, BARAKHAMBRA ROAD, NEW DELHI-110001

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealing with the properties will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Table with columns: S. No., Loan Account No., Name of the Borrower/Co-Borrower/Guarantor, Demand Notice Date, Amount Outstanding, Date of Possession Taken, Description Of The Property Mortgaged. Includes details for HOU/DEL/1021919843.

PLACE:- DELHI, DATE:- 13.02.2024 AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LTD.

VLS FINANCE LIMITED

Regd. Office: Ground Floor, 90, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi- 110020 Ph: 91(11) 46656666 Fax: 91(11) 46656699 CIN: L65910DL1986PLC023129 Email: vls@vlsfinance.com Website: www.vlsfinance.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31-DEC-2023

(Rs. in Lakhs except Earning per share data)

Table with columns: Particulars, Quarter Ended 31-Dec-2023, Nine Months Ended 31-Dec-2023, Quarter Ended 31-Dec-2022, Nine Months Ended 31-Dec-2022. Includes Revenue from continuing operations, Net Profit/Loss, Total Comprehensive Income, Earning Per Share.

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/periodical Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of Quarterly/periodical Financial Results are available on the website of the Company (www.vlsfinance.com) and on the website of the stock exchanges viz. BSE Ltd (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and the Calcutta Stock Exchange (www.cse-india.com). The specified items of the standard financial results of the Company for the quarter and nine months ended 31-December-2023 are given above.

2. The above standalone and consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2023 were approved and taken on record in the Board Meeting held on 13.02.2024 after being reviewed and recommended by the Audit Committee on the same date and have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.

3. The Board of Directors of the Company in its meeting held on 05-Jan-2023 has approved buy-back of its own shares by the Company from open market through Stock Exchange route in terms of proviso to clause (b) of sub section 2 of section 68 of the Companies Act, 2013 and other applicable regulations. The buyback so approved had opened from 16/01/2023 and closed on 29/05/2023. During this period 38,66,025 equity shares of Rs 10/- each have been bought back by the company at an average rate of ₹ 179.22 per share. A total sum of ₹ 6,928.59 lakhs (excluding transaction costs) was utilised for the said buyback. Post buyback the paid up share capital of the Company is ₹ 3491.82 Lakhs (including ₹ 12.22 Lakhs being the amount forfeited on 4,67,500 equity shares) comprising 3,47,95,992 equity shares of ₹ 10/- each. Requisite compliances under applicable regulations have been made in respect of aforesaid buyback including for extinguishment of said shares so bought back. Accordingly, EPS has been calculated on weighted average number of shares as on 31-December-2023 in accordance with IND-AS 33.

4. Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary to conform to current period classification and rounding off errors have been ignored. The amounts reflected as "0" or "-" in the financial information are values with less than rupees five hundred.

By order of the Board for VLS Finance Limited S.K. AGARWAL Managing Director DIN:00106763

Place : New Delhi Date : 13th February 2024

DELPHI WORLD MONEY LIMITED

(Erstwhile EbixCash World Money India Limited)
CIN: L65990MH1985PLC037697
Regd. Office: 8th Floor, Manek Plaza, Kalina CST Road, Vidyarnagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098. Tel: +91-22-62881500, Email: corp.relations@ebixcash.com, Website: www.indiaforexonline.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2023

Table with columns: S. No., Particulars, Quarter Ended 31.12.2023, Nine Months Ended 31.12.2023, Quarter Ended 31.12.2022, Nine Months Ended 31.12.2022. Includes Total Income from operations, Net Profit / (Loss), Net Profit/(Loss) for the period after tax, Total Comprehensive Income, Paid-up Equity Share Capital, Other equity, Earnings per share.

Note: 1. The above is an extract of the un-audited financial results for the quarter and nine months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the un-audited financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com/www.nseindia.com) and Company's website www.indiaforexonline.com. 2. The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th February, 2024.

FOR DELPHI WORLD MONEY LIMITED (ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED) Sd/- SATYA BUSHAN KOTRU CHAIRMAN DIN:07291776

DATE: 13.02.2024 PLACE: NOIDA

BEST EASTERN HOTELS LTD

Regd. Office: 401, Chartered House, 293/297
Dr. C. H. Street, Mumbai - 400 002.
CIN No - L99999MH1943PLC040199

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

Sl. No	Particulars	Quarter ended		Months ended		Quarter ended
		31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	
		(Rs. in Lakhs except EPS data)				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income Operations	169.85	482.20	169.85	482.20	173.35
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	13.98	39.55	13.98	39.55	15.82
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.98	39.55	13.98	39.55	15.82
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.35	35.61	13.35	35.61	11.82
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	13.35	35.61	13.35	35.61	11.82
6	Equity Share Capital	168.50	168.50	168.50	168.50	168.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs.1/-each) (for continuing and discontinued operations)	0.08	0.21	0.08	0.21	0.07
	(1) Basis	0.08	0.21	0.08	0.21	0.07
	(2) Diluted	0.08	0.21	0.08	0.21	0.07

- Notes:**
- The financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 13, 2024. The statutory auditor of the Company has expressed an un-modified conclusion on these financial results.
 - The above unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 33 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time.
 - The Company operates only in one Business Segment i.e. Hospitality, hence does not have any reportable segments as per Indian Accounting Standard (Ind AS)-108.
 - Figures of previous periods/year have been regrouped/rearranged, wherever considered necessary.
 - The Result will be available on the company's website www.ushaasct.com

For Best Eastern Hotels Limited

Sd/-

Dilip V Kothari

Jt. Managing Director

DIN: 00011043

Place: Mumbai
Date: 13th February, 2024

DELPHI

DELPHI WORLD MONEY LIMITED

(Erstwhile EbixCash World Money India Limited)
CIN: L6590MH1985PLC037697

Regd. Office: 8th Floor, Manek Plaza, Kalina CST Road, Vidyavanagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098.
Tel: +91-22-6281500, Email: corp.relations@ebixcash.com, Website: www.indiaforexonline.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023

(Rs. in Million)							
S. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from operations	256.59	256.57	244.66	770.33	718.16	995.19
2	Net Profit / (Loss) for the period before tax	55.58	60.22	40.52	180.26	138.04	214.57
3	Net Profit/(Loss) for the period after tax	33.42	39.02	24.11	117.67	98.93	150.42
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income)	33.34	36.58	23.58	115.63	96.43	146.95
5	Paid-up Equity Share Capital	111.28	111.28	111.28	111.28	111.28	111.28
6	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	1,955.70
7	Earnings per share (for continuing and discontinued operations) (of INR 10/- each) (not annualised)						
	(a) Basic (INR)	* 3	* 3.51	* 2.17	* 10.57	* 8.89	13.52
	(b) Diluted (INR)	* 3	* 3.51	* 2.17	* 10.57	* 8.89	13.52

- Notes:**
- The above is an extract of the un-audited financial results for the quarter and nine months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the un-audited financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website www.indiaforexonline.com.
 - The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th February, 2024.

FOR DELPHI WORLD MONEY LIMITED
(ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)

Sd/-

SATYA BUSHAN KOTRI

CHAIRMAN

01729176

DATE: 13.02.2024

PLACE: NODA

केनरा बँक Canara Bank

400 WING ROAD

A GOVT OF INDIA COMPANY

रिफिंडेज सिंडिकेट

Lower Parel Branch, Unit No. 1, Ground Floor, Times Tower, Kamala Mills Compound, S.B. Road, Lower Parel West, Mumbai - 400013.

DEMAND NOTICE [SECTION 13(2)] TO BORROWER/GUARANTOR/MORTGAGOR

Ref 15538/LP/REC/YKT/HL/FEB/2024/4 DATE: 02.02.2024

To,

1. Mr. Yogesh Kalyanrao Thakre, Flat No. 1805, 18th Floor A Wing, Building No. 2 Meridian Built Pro Pvt. Ltd. Panchpakhadi, Taluka Thane With In The Area Of Mira Bhayander Municipal Corporation - 400602.

2. Mrs Suman Kalyanrao Thakre (co - Borrower), Flat No. 1805, 18th Floor A Wing Building No. 2 Meridian Built Pro Pvt. Ltd. Panchpakhadi, Taluka Thane With In The Area Of Mira Bhayander Municipal Corporation - 400602.

Dear Sir,

Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Lower Parel Branch appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:

That Mr. Yogesh Kalyanrao Thakre And Mrs. Suman Kalyanrao Thakre (hereinafter referred to as "the Borrower") has availed credit facility / a facility stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.

That, you Mr. Yogesh Kalyanrao Thakre & Mrs Suman Kalyanrao Thakre are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder.

However, from October - 2023, the operation and conduct of the said financial assistance / credit facilities have become irregular.

The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 8,80,518.50 (Rupees Eight Lakhs Eighty Thousand Five Hundred Eighteen and Paise Fifty only) as on 01.02.2024. The details of which together with future interest rate are stated in Schedule C hereunder.

It is further stated that the Borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facilities having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt/ instalment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on 29.01.2024 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice.

Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest at the rate of 9.90% along with 2% penalty per annum together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 8,80,518.50 (Rupees Eight Lakhs Eighty Thousand Five Hundred Eighteen and Paise Fifty only) as on 01.02.2024 together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely:

(a) Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;

(b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset.

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt.

Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relating to the security for the debt and under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower/Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization or income.

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking you

Sd/-

Yours Faithfully, Authorized Officer

SCHEDULE - A [Details of the credit facilities/ies availed by the Borrower]

Sl No	Loan No	Nature of Loan/Limit	Date of Sanction	Amount
1.	55389330001053	Housing Loan	13.01.2020	Rs. 7,66,000.00

SCHEDULE - B [Details of security assets]

Sl No	Description of Property	Name of Title holder
1.	All That Part And Parcel of Property Bearing Details:- Residential Flat No. 1805, Admeasuring 320 Sq. Ft On The 18th Floor, A Wing, Building No. 2 Meridian Built Pro Pvt. Ltd. On The Final Plot No. 394/A & 394/C Admeasuring 2506.20 Sq. Mtrs Situated At Panchpakhadi Taluka Thane With In The Area Of Mira Bhayander Municipal Corporation Bounded As Follows:- North - Final Plot No. 394/A/1 & 394/B, South - Final Plot No. 394/A/3 & 394/C/1, East - Final Plot No. 394C/1 & 392, West - F P No. 394 D, Cersal Asset Id - 200038185651 & Registration Date - 09.03.2020	Mr. Yogesh Kalyanrao Thakre & Mrs. Suman Kalyanrao Thakre

SCHEDULE - C [Details of liability as on date 01.02.2024]

Sl No	Loan No	Nature of Loan/ Limit	Liability with Interest as on date 01.02.2024	Rate of Interest
1.	55389330001053	Housing Loan	Rs. 8,80,518.50	9.90 % + 2.00% penal int.

FUELLING THE NATION,
COMMITTED TO PROGRESS

Q3 FY 24

₹ 4107.28

Crores

REVENUE

Q3 FY 24

₹ 296.43

Crores

PBT

Q3 FY 24

₹ 220.34

Crores

PAT

Q3 FY 24

₹ 3.20

in ₹

EPS

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER 2023

(₹ in Crores)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated						
		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended				
		31-12-2023	31-12-2022	31-03-2023	31-12-2023	31-12-2022	31-03-2023				
		Un-audited	Un-audited	Audited	Un-audited	Un-audited	Audited				
1	Total income from operations	4,107.28	3,853.27	12,075.78	13,301.82	17,407.43	4,107.28	3,853.27	12,074.14	13,301.88	17,407.49
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	296.43	497.40	986.50	1,548.01	2,024.65	296.43	497.40	984.86	1,548.07	2,024.71
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	296.43	497.40	986.50	1,548.01	2,024.65	296.43	497.40	984.86	1,548.07	2,024.71
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	220.34	371.26	733.23	1,156.25	1,525.47	221.02	371.57	733.22	1,157.88	1,528.38
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	221.74	371.43	737.53	1,159.21	1,533.99	222.42	371.72	737.48	1,160.78	1,536.74
6	Equity Share Capital (Face value of ₹ 2/- each)	137.68	137.68	137.68	137.68	137.68	137.68	137.68	137.68	137.68	137.68
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)					6,857.93					6,890.27
8	Earnings Per Share in (Face Value of ₹ 2/- each) (not annualised for quarter/nine months)										
	Basic (₹)	3.20	5.39	10.65	16.80	22.16	3.21	5.40	10.65	16.82	22.20
	Diluted (₹)	3.20	5.39	10.65	16.80	22.16	3.21	5.40	10.65	16.82	22.20

Notes:

- The financial statements have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and read together with the Companies (Indian Accounting Standards - Ind AS) Rules issued thereafter and other accounting principles generally accepted in India. These financial results are presented in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time along with other relevant rules issued thereunder.
- The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the same is available on the Stock Exchange websites. (www.nseindia.com and www.bseindia.com) and also on Company's website www.gujaratgas.com.
- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2024 at Gandhinagar, Gujarat.
- Previous period figures have been reclassified / regrouped wherever considered necessary to conform to the current period figures.

For and on behalf of Board of Directors
Gujarat Gas LimitedMilind Torwane, IAS
Managing DirectorPlace: Gandhinagar
Date: 13th February, 2024

GUJARAT GAS LIMITED

Regd. Office: Gujarat Gas CNG Station, Sector-5/C, Gandhinagar-382006,
District: Gandhinagar, Gujarat. Tel : +91-79-26462980 Fax: +91-79-26466249 Website: www.gujaratgas.com
Email: investors@gujaratgas.com | CIN : L40200GJ2012SGC069118

THE BUSINESS DAILY.
FINANCIAL EXPRESS
FOR DAILY BUSINESS.
financialexpress.com